

## आंबव येथील राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाचा २० वा वर्धापन दिन

### साजरा

प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्था आंबव संचलित राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाने १७ ऑगस्ट रोजी आपल्या स्थापनेची २० वर्षे पूर्ण केली. तसेच या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व माजी राज्यमंत्री श्री. रवींद्र माने यांचा या दिवशी ६० वा वाढदिवस. त्यामुळे महाविद्यालयाचे सर्व कर्मचारी वृंद, विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी हा दिवस दुग्धशर्करा योग्य होता.

महाविद्यालयाने या दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन व नवनवीन उपक्रमांची सुरुवात केली. देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे दुखद निधन झाल्याने उद्घाटनाचे कार्यक्रम रद्द करण्यात आले होते. त्यामुळे अतिशय सध्या व कौटुंबिक वातावणात हा दिवस साजरा करण्यात आला.

आंबव ग्रामदैवता कालीश्री देवीचे दर्शन झाल्यावर मा. माने यांचे महाविद्यालयामध्ये आगमन झाले. महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये त्यांच्या सौभाग्यवती नेहा माने व अन्य सवाष्णीनी भारतीय परंपरेनुसार त्यांची वाढदिवसानिमित्त ओवाळणी करून अभिष्टचिंतन केले. याप्रसंगी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी रत्नागीरि सिंधूदुर्ग मतदारसंघाचे खासदार श्री. विनायक राऊत यांनी महाविद्यालयाला भेट दिली. प्र. शि. प्र. संस्थेचे सर्व पदाधिकारी, संस्थेच्या सर्व शाळा, विद्यालय व महाविद्यालयांचे आजी व माजी प्राचार्य, जिल्ह्यातील राजकीय नेतेमंडळी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. राजेंद्र माने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेश भागवत यांनी सर्वांचे स्वागत केले. महाविद्यालयाच्या मागील वीस वर्षांच्या दैदिप्यमान कामगिरीचा त्यांनी आढावा घेत यशस्वी वाटचालीची उपस्थिताना माहिती दिली. तसेच महाविद्यालयाचे प्राध्यापक , कर्मचारी, व विद्यार्थ्यांतर्फे मा. माने यांना शुभेच्छा दिल्या.

या दिवसाचे निमित्त साधून विद्यार्थ्यांना उद्योजकतेसाठी प्रोत्साहन मिळावे यासाठी “एन्कूबेशन सेंटर “ ची स्थापना करण्यात आली. महाविद्यालयाच्या उद्योजकता विकास विभागातर्फे विद्यार्थ्यांसाठी सुरु केलेल्या या नवीन दालनात विविध प्रमाणपत्र कोर्सेस राबविले जाणार आहेत. विभागाचे समन्वयक प्रा. निमेश ढोले यांनी या कामी पुढाकार घेतला. महाविद्यालयाच्या एन एस एस व नेचर क्लब विभागाने यावेळी रक्तदान शिबीर घेतले. रत्नागीरी येथील सरकारी रक्तपेढीच्या सहकार्याने घेतलेल्या या शिबिरात बहुसंख्य विद्यार्थी व कर्मचा-यानी रक्तदान केले.

महाविद्यालयामध्ये यावेळी “बेस्ट टीचर” व “अॅकॅडेमिक एक्सलॅन्स अवार्ड” या दोन पुरस्कारांची सुरुवात करण्यात आली. मेकॅनिकल विभागातील प्रा. राहुल दंडगे यांना बेस्ट टीचर म्हणून गौरविण्यात आले. तर मागील वर्षभरात विविध पातळीवर केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल कॉम्प्युटर विभागाला अॅकॅडेमिक

एक्सलॅन्स अवार्ड ने सन्मानित करणेत आले. हा पुरस्कार विभागप्रमुख प्रा. मुश्ताक गडकरी यांनी स्वीकारला.

दुपारी माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यासाठी बहुसंख्य माजी विद्यार्थ्यांनी आपली उपस्थिती दर्शवून महाविद्यालयाच्या प्रगतीवर आनंद व्यक्त केला. सायंकाळी सर्व माजी प्राचार्य व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यासाठी माजी प्राचार्य प्रा. अरविंद पारुशेटी, डॉ. सुरेंद्र कुमार, डॉ. श्रीवास्तव, डॉ. दंडगी, प्रा. के सी रामचंद्रन, डॉ. शरद महाजन, डॉ. हुक्केरी उपस्थित होते. त्यांनी आपल्या मनोगतात संस्थेच्या वाटचालीबद्दल समाधान व्यक्त करून शुभेच्छा दिल्या. त्यानंतर ठाकरे महाविद्यालयाचे मुख्याध्यापक बळवंत नलावडे यांनी मानपत्राचे वाचन केले व सर्व आजी माजी प्राचार्यांच्या हस्ते मा. माने यांना मानपत्र प्रदान करण्यात आले.

यानंतर संस्थेचे उपाध्यक्ष श्री. मनोहर सुर्वे यांनी संस्थेच्या उभारणीचा मुख्य उद्देश स्पष्ट केला. संस्थेच्या पायाभरणीचा काळ विस्तृतपणे त्यांनी उपस्थितांसमोर ठेवला. त्यांच्या भाषणातून मा. माने यांची दूरदृष्टी व त्यांचे लोकप्रतीनिधी म्हणून काम करतानाची उत्तुंग कामगिरी प्रत्ययास आली. मा. रविन्द्रजी माने यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात प्रथम देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहिली. वाजपेयी हे युगपुरुष होते. त्यांच्या जाण्याने देशाचे फार मोठे नुकसान झाल्याचे सांगून त्यांना त्यांनी आदरांजली वाहिली. पुढे त्यांनी आपल्या जडनघडणीचा काळ, लोकप्रतिनिधी व राज्यमंत्री म्हणून काम करतानाचे आपले अनुभवकथन केले. तसेच जनतेकडून मिळालेल्या प्रेम व विश्वासाबद्दल आभार व्यक्त केले. यानंतर संस्थेच्या विविध शाळा, विद्यालय व महाविद्यालयाच्या आजी व माजी विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाने समारंभाची सांगता झाली.